



September 10, 2020

To,  
The Manager (Listing)  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Fort  
Mumbai 400 023  
Fax No.2272 5092/3030

**Scrip No. 539337**

**Subject: Intimation under Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 for Publication of Notice of the 07<sup>th</sup> Annual General Meeting and E-Voting in Newspapers.**

Pursuant to Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 the Company has published an advertisement in the Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) newspaper on September 10, 2020 about having completed dispatch of Notice and Annual Report and details pertaining to e-voting.

Pursuant to Regulation 30 read with 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisements published on September 10, 2020 in "Financial Express" (English) and "Mumbai Lakshadeep" (Marathi), regarding the Notice of the 07<sup>th</sup> Annual General Meeting of the Company to be held on Wednesday, September 30, 2020 at 3.30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), Book Closure and information on e-Voting.

The aforesaid information has also been uploaded on the website of the Company at [www.hktrade.in](http://www.hktrade.in)

This is for your information and records.

Thanking You,

Yours faithfully,  
**For Waaree Technologies Limited**  
*(Formerly known as H K Trade International Limited)*

**Kirit Chimanlal Doshi**  
**Managing Director**  
**DIN: 00211972**

Encl.: As Above

**Waaree Technologies Limited**  
*(Formerly known as H.K. Trade International Limited)*  
Registered Office:

602, Western Edge-1, Western Express Highway, Borivali (E), Mumbai - 400066, MH, INDIA  
Tel: +91-22-6644 4444, Fax: +91-22-6644 4400,  
Email: [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in), Website: [www.hktrade.in](http://www.hktrade.in), CIN No.: L31100MH2013PLC244911

**UNI WORTH LIMITED**

CIN : L17299WB1988PLC04984  
 Regd. Office : Rawdon Chambers, 11A, Sarojini Naidu Sarani, 4th Floor, Unit 4B  
 Kolkata - 700 017, Tel: (033) 4006 1301  
 Email : uniworthlimited@gmail.com, Website : www.uniworth.com

**NOTICE OF 32ND ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE OF THE EQUITY SHAREHOLDERS OF UNI WORTH LIMITED**

Notice is hereby given that the 32nd Annual General Meeting (AGM) of Uniworth Limited will be held at Bharatiya Bhasha Parishad, Conference Hall, 36A, Shakespear Sarani, Kolkata-700 017, on Wednesday, 30th September, 2020 at 10.30 AM.  
 The Company has duly completed dispatch of Notice of AGM Annual Report for the Financial Year 2019-20 together with the Notice of the 32nd AGM scheduled to be held on 30th September, 2020 by sending e-mails through National Securities Depository Ltd (NSDL) Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company to the Members whose e-mail ids are registered with the Company/RTA/Depositories on 8th September, 2020. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide - MCA General circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020.  
 Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amended Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is pleased to provide its members, facility of remote e-voting to enable them to cast their votes electronically in respect of all businesses set out in the Notice of the 32nd AGM through National Securities Depository Ltd (NSDL). Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date, 23rd September, 2020 may cast their vote electronically as well as vote at the AGM through Ballot. The remote e-voting period commences on Sunday, 27th September, 2020 at 9.00 A.M. (IST) and ends on Tuesday, 29th September, 2020 at 5.00 P.M. (IST) as the electronic voting module shall be disabled for voting thereafter. The Company will also make available the facility for voting through ballot at the venue of AGM which will be applicable for voting by Shareholders attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting.  
 Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of the 32nd AGM and holdings shares as on the cut-off date i.e. 23rd September, 2020, may obtain the login ID and password by sending a request to the Registrar and Transfer Agent of the Company at [mcsaa@rediffmail.com](mailto:mcsaa@rediffmail.com) or to the NSDL at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or to the Company at [uniworthlimited@gmail.com](mailto:uniworthlimited@gmail.com). Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.  
 The Notice of the 32nd AGM is also available on the website of the Company at [www.uniworth.com](http://www.uniworth.com) and on the NSDL website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). In case you have any queries or issues regarding voting by electronic means, you may contact Mr. Subhas Bhattacharya, Compliance Officer, M/s MCS Share Transfer Agent Limited, 383, Lake Gardens, 1st Floor, Kolkata - 700 045 at [mcsaa@rediffmail.com](mailto:mcsaa@rediffmail.com) or at 033 4072 4051-52. In case of any query/grievance with respect to Remote E-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote E-voting user manual for Shareholders available under the Downloads sections of NSDL's e-voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Manager/Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, kamala Mills Compound, Lower Panel, Mumbai - 400 013 at telephone no. 022 - 24994360/022-24994545 or toll free no. 1800-222-990 or at E-mail ID : [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)  
 Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members for Equity Shareholders of the Company will remain closed from 24th September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of holding Annual General Meeting which will be held on 30.09.2020.

for Uniworth Limited  
 Rinki Jain  
 Company Secretary  
 Membership No. ACS 60487  
 Place : Kolkata  
 Date : 8th September, 2020

**S. E. RAILWAY - TENDER**

6-Tenders are invited by Sr DEE/OP/KGP/DRM Building, 1st Floor, S.E. Railway, Kharagpur-7211301 for and on behalf of President of India for the following works before 15.00 hrs. on the date mentioned against item and will be opened at 15.30 hrs. Sl. No. & Tender Notice No.;  
**Description of Work & Tender Value; EMD;**  
**(1) RSO/KGP/E-Tender/Sep-20, dated: 08.09.2020;** Loading and unloading of line boxes of LPs & Guards from Locomotive and Brake Van or road transport vehicle at SRC, ADL and HWH station complex (including all yards) for a period of 02 (two) years round the clock; ₹ 1,60,00,636.40, ₹ 2,30,000/-.  
**NIT No. : RSO-KGP-BOX-SRC-ADL-HWH. (2) RSO/KGP/E-Tender/Sep-202, dated: 08.09.2020;** Washing of used linens, distribution of washed linens to occupants, changing of used linens and general upkeep, cleaning & maintenance of NMP Running Room & NMP Crew Lobby round the clock for a period of 03 (three) years; ₹ 44,23,490.56, ₹ 88,500/-.  
**NIT No. : RSO-KGP-Linen-NMP-20. Cost of Tender Document : ₹ 5,000/- for sl. no. 1 and ₹ 3,000/- for sl. no. 2. Completion Period:** 02 years (24 months) for sl. no. 1 and 03 years (1095 days) for sl. no. 2.  
**Date & Time of Submission :** Up to 15.00 hrs. of 12.10.2020 for sl. no. 1 and upto 15.00 hrs. of 10.10.2020 for sl. no. 2.  
**Date of Opening:** 12.10.2020 for sl. no. 1 and 01.10.2020 for sl. no. 2.  
 Interested tenders may visit website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in) for full detail, description and specification of the tender and submit their bids online. In no case manual tender for this work will be accepted.  
**N.B. : Prospective Bidders** may regularly visit [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in) to participate in all tenders. (PR-241)

**TERRASCOPE VENTURES LIMITED**

(Formerly known as Moryo Industries Limited)  
 Registered Office: office No. 203, 2nd Floor, Reliable Business Centre Commercial Premises CHSL, Opp Heera Parma Mall, Anand Nagar, Oshiwara, Jogeshwari (West) Mumbai MH -400102 | CIN: L65191MH1988PLC111703  
 Tel No. 022-49726149  
 Email Id: [moryoindustries18@gmail.com](mailto:moryoindustries18@gmail.com)  
 Website: [www.moryoindustries.com](http://www.moryoindustries.com)

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 (1) (a) read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, 15<sup>th</sup> September, 2020 at 2:00 PM at the Registered Office of the Company at office No. 203, 2nd Floor, Reliable Business Centre Commercial Premises CHSL, Opp Heera Parma Mall, Anand Nagar, Oshiwara, Jogeshwari (West) Mumbai MH -400102. Inter-alia to consider, review and approve Unaudited Financial Results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2020 along with the Limited Review Report thereon and other Businesses. This information is available on the website of the Company at [www.moryoindustries.wordpress.com](http://www.moryoindustries.wordpress.com) as well as on the website of Bombay Stock Exchange at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)  
 For Terrascope Ventures Limited (Formerly known as Moryo Industries Limited)  
 Sd/-  
 Mr. Tarun Sanganti  
 Director  
 Date: 09/09/2020  
 Place: Mumbai

**PUBLIC ANNOUNCEMENT**

(As per Regulation 31(2) read with Regulation 12(3) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)  
**FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF M/s ST JOHN FREIGHT SYSTEMS LIMITED (IN LIQUIDATION)**  
 Pursuant to Regulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, the public announcement is being made to inform that the List of Stakeholders in the matter of M/s St John Freight Systems Limited (in Liquidation) has been filed with the Honourable National Company Law Tribunal, Chennai on 4th of September, 2020.  
 The List of Stakeholders is available for inspection by the persons who submitted the proof of claim, Members, Directors and Guarantors of the Corporate Debtor at Rajparis Trimen Towers' 1st Floor, 147, G.N. Chetty Road, T. Nagar, Chennai- 600017, India  
 Queries regarding the List of Stakeholders of the Corporate Debtor shall be addressed at [stjohn\\_cirp@rvkassociates.com](mailto:stjohn_cirp@rvkassociates.com) or [rvk@rvkassociates.com](mailto:rvk@rvkassociates.com)  
 Date: 8th September, 2020  
 Place: Chennai  
 R. Venkatarishnan  
 Liquidator  
 IBB/IIPA-001/JP-P00115/2017-18/10250

**NARENDRA INVESTMENTS (DELHI) LIMITED**

(CIN: L65993MH1977PLC258134)  
 Regd Off: 1, Matru Chhaya, M. Karve Road, Opp. Dr. Bedekar Hospital, Naupada, Thane (W)-400602

**ADDENDUM TO THE NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD ON 30/09/2020**

We draw attention of all the members and shareholders of Narendra Investments (Delhi) Limited ("Company") to the notice dated 8th September 2020 convening the Annual General Meeting of the Company ("AGM Notice") scheduled to be held on Wednesday, 30<sup>th</sup> September 2020 at 4:00 P.M. through Video Conference ("VC"/Other Audio Visual Means ("OAVM"). Please take note that the Board of Directors of the Company on September 9, 2020 resolved to add the Item No. 4 of the AGM Notice in the interest of the members and the Company.  
 Kindly note that this Addendum to the Notice is being sent by email to all the members to whom the AGM Notice has been already sent, to the stock exchanges where the Company's equity shares are listed as well as all other persons entitled to receive such notice pursuant to the provisions of section 101 of the Companies Act, 2013.  
 On and from the date hereof, the AGM Notice shall always be read in conjunction with this Addendum ("Addendum") which is being uploaded on the website of the Company at [www.narendrainvestment.com](http://www.narendrainvestment.com). All other contents of the AGM Notice, save and except as amended by this Addendum, shall remain unchanged. Members are requested to note the contents of the Item No. 4 of the AGM Notice and the explanatory statement thereto set forth hereunder:

**Special Business:**

**4. Appointment of Ms. Kajal Kothari as an "Independent Director" of the Company**

To appoint Ms. Kajal Kothari (DIN: 07058562) as an "Independent Director" of the Company for a period of 5 (five) years commencing from 09<sup>th</sup> September 2020 to 8<sup>th</sup> September 2025, and to consider and if thought fit, to pass the following resolution as an **Ordinary Resolution:**  
**"RESOLVED** That pursuant to the provisions of Sections 149, 150, 152 and 160 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Schedule IV to the Act and the Companies (Appointment and Qualifications of Directors) Rules, 2014 and such other Rules framed under the Act, as may be applicable (including any statutory modification(s), amendment(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) and the applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as may be amended from time to time) ("SEBI Listing Regulations"), Ms. Kajal Kothari [Director Identification Number (DIN): 07058562], who was appointed by the Board of Directors as an "Additional Director" to hold office of "Non-Executive, Independent Director" of the Company with effect from 09<sup>th</sup> September 2020, in terms of Section 161(1) of the Act and who meets the criteria for Independence as provided in Section 149(6) of the Act along with the Rules framed thereunder and Regulation 161(b) of the SEBI Listing Regulations and who has submitted a declaration to that effect, be and is hereby appointed as an "Independent Director" of the Company not liable to retire by rotation, for a period of 5 (five) years from 09<sup>th</sup> September 2020 to 8<sup>th</sup> September 2025."  
 For Narendra Investments (Delhi) Limited  
 Laxmikant Kabra  
 Director  
 DIN: 00061346

Place: Thane  
 Date: 9<sup>th</sup> September 2020

For Advertising in TENDER PAGES Contact **JITENDRA PATIL** Mobile No.: 9029012015 Landline No.: 67440215

**UNIQUIN QUALITY PLASTICS LIMITED**  
 Registered Office : 209/A, Shyam Kamal B. CHS Ltd, Agarwal Market, Tejpal Road, Vile Parle East, Mumbai, Maharashtra-400057  
 E mail : [cs.usql@gmail.com](mailto:cs.usql@gmail.com) | Ph: 022-26100367/8.

**NOTICE**

Notice is hereby given pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on **Tuesday, 15th September, 2020** at Hyderabad to consider and approve the un-audited Financial Results of the Company for the Quarter ended **June 30, 2020**. Notice is also available on the websites of Stock Exchange and Company at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.uniqualityplastics.com](http://www.uniqualityplastics.com) respectively.

For Union Quality Plastics Limited  
 Sd/-  
 Kavitha Devi  
 Company Secretary cum Compliance Officer  
 Place : Hyderabad  
 Date : 08/09/2020

**STARLOG ENTERPRISES LIMITED**

CIN: L63010MH1983PLC031578  
 Registered Office: 141, Jolly Maker Chambers II, 14th Floor, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: +91-22-6656 3000 Fax: +91-22-2368 7015  
 Email: [hq@starlog.in](mailto:hq@starlog.in) Web: [www.starlog.in](http://www.starlog.in)

**NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, September 15, 2020 at 04.30 P.M. inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020.

The above information is also available on the Company's website: [www.starlog.in](http://www.starlog.in) and on the website of the stock exchange [www.bseindia.com](http://www.bseindia.com).  
 For Starlog Enterprises Limited  
 Sd/-  
 Nachiket Sohani  
 Company Secretary  
 Place : Mumbai  
 Date : September 09, 2020

**MOHITE INDUSTRIES LTD.**  
 CIN : L40108MH1990PLC058774  
 Regd. Office : R.S. No. 347, Off. NH - 4, Post Box. No. 1, Ambapwadi Phata, Vadgaon. Tal.: Hatkanangale, Dist.: Kolhapur 416112  
 Phone : +91 230 247 1230 to 33, Fax : +91 230 247 1229  
 Email : [mohitex@bsnl.in](mailto:mohitex@bsnl.in), Website : [www.mohite.com](http://www.mohite.com)

**NOTICE**

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of Board of Directors of the Company will be held on **Tuesday, 15th September 2020, at 3.00 p. m.** at the Registered Office of the Company to consider and to take on record Unaudited Financial Results (both standalone and consolidated) of the Company for the period ended on 30th June, 2020. This information is also available on the Company's website at [www.mohite.com](http://www.mohite.com) and on website of the Stock Exchange where shares of the Company are listed at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

Vadgaon 09<sup>th</sup>, Sept. 2020  
 For Mohite Industries Limited  
 (Shivaji Mohite)  
 Managing Director

**INDOWORTH HOLDINGS LIMITED**

(FORMERLY UH UNIVORTH SECURITIES LIMITED)  
 CIN : L15900WB1985PLC227536  
 Regd. Office : Green Acres, 2, Nazari Ali Lane, 4th Floor, Flat 4A, Kolkata - 700019, Phone : (033) 4072 6029  
 Email : [univorthsecuresltd@gmail.com](mailto:univorthsecuresltd@gmail.com), Website : [www.univorthsecuresltd.com](http://www.univorthsecuresltd.com)

**NOTICE OF 34TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE OF THE EQUITY SHAREHOLDERS OF INDOWORTH HOLDINGS LIMITED (FORMERLY UNIVORTH SECURITIES LIMITED)**

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of Indoworth Holdings Limited (formerly Univorth Securities Limited) will be held at the Corporate Office at Rawdon Chambers, 11A, Sarojini Naidu Sarani, 4th Floor, Unit 4B, Kolkata - 700017, on Wednesday, 30th September, 2020 at 3.30 P.M.

The Company has duly completed dispatch of Notice of AGM Annual Report for the Financial Year 2019-20 together with the Notice of the 34th AGM scheduled to be held on 30th September, 2020 by sending e-mails through National Securities Depository Ltd (NSDL) Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company to the Members whose e-mail ids are registered with the Company/RTA/Depositories on 8th September, 2020. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide - MCA General circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020.  
 Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amended Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is pleased to provide its members, facility of remote e-voting to enable them to cast their votes electronically in respect of all businesses set out in the Notice of the 34th AGM through National Securities Depository Ltd (NSDL). Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date, 23rd September, 2020 may cast their vote electronically as well as vote at the AGM through Ballot. The remote e-voting period commences on Sunday, 27th September, 2020 at 9.00 A.M. (IST) and ends on Tuesday, 29th September, 2020 at 5.00 P.M. (IST) as the electronic voting module shall be disabled for voting thereafter. The Company will also make available the facility for voting through ballot at the venue of AGM which will be applicable for voting by Shareholders attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting.  
 Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of the 34th AGM and holdings shares as on the cut-off date i.e. 23rd September, 2020, may obtain the login ID and password by sending a request to the Registrar and Transfer Agent of the Company at [ria@cbml.com](mailto:ria@cbml.com) or to the NSDL at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or to the Company at [indoworthholdingslimited@gmail.com](mailto:indoworthholdingslimited@gmail.com). Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.  
 The Notice of the 34th AGM is available on the Website of the Company at [www.univorthsecuresltd.com](http://www.univorthsecuresltd.com) and on the NSDL website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). In case you have any queries or issues regarding voting by electronic means, you may contact Mr. Sujit Sengupta - Compliance Officer, M/s C B Management Services (P) Limited, P-22, Bondal Road, Kolkata 700 019 at [ria@cbml.com](mailto:ria@cbml.com) or at 033 4011 6700. In case of any query/grievance with respect to Remote E-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote E-voting user manual for Shareholders available under the Downloads sections of NSDL's e-voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Manager/Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, kamala Mills Compound, Lower Panel, Mumbai - 400 013 at telephone no. 022 - 24994360/022-24994545 or toll free no. 1800-222-990 or at E-mail ID : [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)  
 Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members for Equity Shareholders of the Company will remain closed from 24th September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of holding Annual General Meeting which will be held on 30.09.2020.

for Indoworth Holdings Limited (formerly Univorth Securities Limited)  
 Shyam Kumar Rathi  
 Company Secretary  
 Place : Kolkata,  
 Date : 8th September, 2020

**SBL The Standard Batteries Limited**

(CIN No. L65990MH1945PLC004452)  
 Regd. Off.: Rustom Court, Opp. Podar Hospital, Dr. Annie Besant Road, Work, Mumbai, Maharashtra, India-400 030. Tel: 022 24919569; Fax: 022 24919570  
 E-Mail: [standardbatteries\\_123@yahoo.co.in](mailto:standardbatteries_123@yahoo.co.in), Website: <https://www.standardbatteries.co.in>

**CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND SHARE TRANSFER BOOKS**

Notice pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, is hereby given, that, Register of Members and Share Transfer Books will remain closed from Monday, September 21, 2020 to Monday, September 28, 2020 (both days inclusive) for the purpose of 73<sup>rd</sup> Annual General Meeting (AGM) of the Company which is to be held on Monday, September 28, 2020 at 11.00 a.m. through video conferencing ("VC"/other audio visual means ("OAVM"). Notice of AGM has already been sent to the eligible members on 4<sup>th</sup> September, 2020 and published in the newspapers on 5<sup>th</sup> September, 2020.

BY ORDER OF THE BOARD OF DIRECTORS,  
**BHUPENDRA N. SHAH**  
 COMPANY SECRETARY  
 PLACE : MUMBAI  
 DATE : 08/09/2020

**UNI WORTH INTERNATIONAL LIMITED**

CIN : L51220WB1992PLC055739  
 Regd. Office : Rawdon Chambers, 11A, Sarojini Naidu Sarani, 4th Floor, Unit 4B, Kolkata - 700 017, Tel: (033) 4006 1301  
 Email : [uniworthinternational@gmail.com](mailto:uniworthinternational@gmail.com), Website : [www.uniworthinternational.com](http://www.uniworthinternational.com)

**NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE OF THE EQUITY SHAREHOLDERS OF UNI WORTH INTERNATIONAL LIMITED**

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of Uniworth International Limited will be held at Science City, Seminar Hall, JBS Haldane Avenue, Kolkata - 700 046, on Wednesday, 30th September, 2020 at 11.45 A.M.

The Company has duly completed dispatch of Notice of AGM Annual Report for the Financial Year 2019-20 together with the Notice of the 27th AGM scheduled to be held on 30th September, 2020 by sending e-mails through National Securities Depository Ltd (NSDL) Registrar and Share Transfer Agent (RTA) of the Company to the Members whose e-mail ids are registered with the Company/ RTA/Depositories on 8th September, 2020. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide - MCA General circular No. 20/2020 dated 5th May, 2020 and SEBI circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020.  
 Pursuant to the provisions of section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amended Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015, the Company is pleased to provide its members, facility of remote e-voting to enable them to cast their votes electronically in respect of all businesses set out in the Notice of the 27th AGM through National Securities Depository Ltd (NSDL). Members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the cut-off date, 23rd September, 2020 may cast their vote electronically as well as vote at the AGM through Ballot. The remote e-voting period commences on Sunday, 27th September, 2020 at 9.00 A.M. (IST) and ends on Tuesday, 29th September, 2020 at 5.00 P.M. (IST) as the electronic voting module shall be disabled for voting thereafter. The Company will also make available the facility for voting through ballot at the venue of AGM which will be applicable for voting by Shareholders attending the meeting who have not already cast their vote by remote e-voting.  
 Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of the 27th AGM and holdings shares as on the cut-off date i.e. 23rd September, 2020, may obtain the login ID and password by sending a request to the Registrar and Transfer Agent of the Company at [mcsaa@rediffmail.com](mailto:mcsaa@rediffmail.com) or to the NSDL at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in) or to the Company at [uniworthinternationallimited@gmail.com](mailto:uniworthinternationallimited@gmail.com). Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again at the AGM.

The Notice of the 27th AGM is also available on the website of the Company at [www.uniworthinternational.com](http://www.uniworthinternational.com) and on the NSDL website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com). In case you have any queries or issues regarding voting by electronic means, you may contact Mr. Subhas Bhattacharya, Compliance Officer, M/s MCS Share Transfer Agent Limited, 383, Lake Gardens, 1st Floor, Kolkata - 700 045 at [mcsaa@rediffmail.com](mailto:mcsaa@rediffmail.com) or at 033 4072 4051-52. In case of any query/grievance with respect to Remote E-Voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote E-voting user manual for Shareholders available under the Downloads sections of NSDL's e-voting website or contact Mr. Amit Vishal, Senior Manager/Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Trade World, 'A' Wing, 4th Floor, kamala Mills Compound, Lower Panel, Mumbai - 400 013 at telephone no. 022 - 24994360/022-24994545 or toll free no. 1800-222-990 or at E-mail ID : [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in)

Notice is hereby further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Share Transfer Books and Register of Members for Equity Shareholders of the Company will remain closed from 24th September, 2020 to 30th September, 2020 (both days inclusive) for the purpose of holding Annual General Meeting which will be held on 30.09.2020.

for Uniworth International Limited  
 Kamal Sharma  
 Executive Director  
 DIN : 02946513  
 Place : Kolkata  
 Date : 9th September, 2020

**Waaree Technologies Limited**

(Formerly known as H K Trade International Limited)  
 CIN: L31100MH2013PLC244911  
 Address: 602, Western Edge 1, Western Express Highway, Borivali, East, Mumbai, Maharashtra, 400066  
 Tel: 022-22676700, Email: [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in), Website: [www.hktrade.in](http://www.hktrade.in)

**NOTICE OF 07<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that the 07<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 3.30 p.m. through Video Conferencing ("VC"/ Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and participate in the AGM through VC/ OAVM facility only.

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the provisions of Circulars dated May 05, 2020, April 13, 2020 and April 08, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular dated May 12, 2020 issued by SEBI.

In compliance with the circulars as detailed above, Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 has been sent by September 08, 2020 only through electronic mode to those members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/RTA. The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 is also available on the Company's website at [www.hktrade.in](http://www.hktrade.in) and on the websites of the BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com)

The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in)

**MANNER OF REGISTRATION OF EMAIL ADDRESSES**

- Members who have not yet registered their email addresses and phone number are requested to follow the process mentioned below:
- Members holding shares in physical mode are requested to update their email addresses and phone number by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA)/Company at [sharexindia@vsnl.com](mailto:sharexindia@vsnl.com) and [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in) respectively, along with the copy of the signed request letter mentioning the name, folio no., address of the Member, self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Bank Statement, Election Identity Card, Passport, Aadhar Card) in support of the address of the Member.
  - Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses and phone number with the relevant Depository Participant.

**BOOK CLOSURE**

Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with

## माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावल्याने बदल निश्चित होणार :

### गाडेकर महाराज

अहमदनगर, दि. ९ (हिंदुस्थान समाचार) : अहमदनगर येथील जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने शिगवे केशव (तालुका पाथर्डी) येथे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.या वृक्षारोपण अभियानात फाउंडेशनचे सदस्य असलेले माजी सैनिक सहभागी झाले होते.माजी सैनिकांचे फाउंडेशनच्या माध्यमातून संपुर्ण जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व संवर्धनाचा उपक्रम सुरु असून,या उपक्रमांतर्गत हे वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

देश रक्षणाचे कर्तव्य बजावणारा माजी सैनिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावल्याने निश्चित बदल होणार आहे .आपले जीव धोक्यात घालून सैनिक देशाची सेवा करीत असतात.तर सेवानिवृत्तीनंतर समाजाच्या उत्कर्षासाठी सर्व माजी सैनिकांचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने सुरु असलेले कार्य कौतुकार्ह्यद असावे.माजी भावना ह्रमप गंगाधर गोडकेर महाराज यांनी व्यक्त केले.

सरपंच बापू आव्हाड म्हणाले की,मनुष्याच्या जन्मापासून ते मोक्षापर्यंत त्याचे झाडाशी नाते जोडले गेले आहे.जन्म झाल्या पासून मनुष्याला झाडे ऑक्सिजन देतात. फळ, फुले व सावली देखील देतात.मृत्यूनंतर मोक्ष देखील साधिल्यातच होतो. तर मनुष्याचे कर्तव्य म्हणून झाडे लावून ती जगवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.सरपंच सोमनाथ हेर्रे व अमित आव्हाड यांनी माजी सैनिकांचे पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेल्या कार्याचे कौतुक केले.गावातील केशव गोविंद मंदीर,भैरवनाथ मंदीर,भक्तीधाम,श्रीराम मंदीर परिसरात झाडे लावण्यात आली.यावेळी उपस्थित माजी सैनिकांचा गावाच्या वतीने सन्मान करण्यात आला.संतोष मगर यांनी आभार मानले.

## सराईत गुन्हेगारावर झडप ४ मोटार साईकली जप्त व घरफोडीचा गुन्हा उघडकीस

अंबरनाथ दि. ९ : अंबरनाथ व इतर परिसरात मोटारसायकल चोरी व घरफोड्या करणाऱ्या रेकॉर्डर असलेला सराईत गुन्हेगाराला अंबरनाथ पोलीस स्टेशनचे डी.बी शोध पथकातील पोका हिंदुराव, पोकां डोळे, व बिट मार्शल कर्तव्यावरील पोना बोरसे यांनी रात्रपाळी गरती दरम्यान झडप घालून ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ४ मोटारसायकली व घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिमंडळ ४ मध्ये मोटारसायकल चोरीच्या घटना सातत्याने घडत असल्यामुळे मोटारसायकल चोरट्यांचा पोलिस कसोशीने शोध घेत होते. अंबरनाथ पोलीस स्टेशनच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दैवरे, पोपनि सावंत तसेच डि.बी शोध पथकातील पोलीस हिंदुराव, पोलीस कां डोळे, व बिट मार्शल कर्तव्यावरील पोना यांनी मोटारसायकल चोरट्याची गुप्त माहिती काढून पोलीस रेकॉर्डर असलेला सराईत गुन्हेगार अनुसृत अदारी उर्फ गड्ड्या यांस पातलाग करून मोटारसायकल सह शिताफीने पकडले.

**ASIA CAPITAL LIMITED**  
CIN: L65990MH1983PLC342502  
Registered Office: 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing, Vitebhatoli Road, Vile Parle (W), Mumbai-400 056  
Phone: 022-26100787/8017/8012  
Email: asiacapitallimited@gmail.com  
Website: www.asiacapital.in

Notice is hereby given that 03/20/2021 meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, 14<sup>th</sup> September 2020 at 4.00 p.m. at the Registered Office of the Company at 203, Aziz Avenue, CTS-1381, Near Railway Crossing Vitebhatoli Road, Vile Parle (W), Mumbai-400056, inter-alia, to consider and approve the unaudited financial results for the quarter ending 30<sup>th</sup> June 2020.

For Asia Capital Limited  
Place : Mumbai Santosh Suresh Choudhary  
Date: 7/09/2020 Chairman-DIN: 05245122

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर (३) सक्षम अधिकारी  
महाराष्ट्र मालकीय सदनिका कायदा, १९६३ चे कलम ५ए अन्वये महाडा इमारत, तळमजला, खोली क्र.६९, वाटे (पूर्व), मुंबई-४०००५९.  
एमओएफए (नियम ११(९)(ई)) चे नमुना १३ मधील जाहीर सूचना सक्षम अधिकारी यांच्या सक्षम अर्ज क्र. ५७/२०२०

साई कृपा को-ऑप. हो.सो.लि., प्लॉट क्र.२४४, सीटीएस क्र.४४, ४४/१ ते ११, मजास माग, गुंफा रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०. ....अर्जदार  
विक्रम

१. स्वर्गीय सय्यद फुल हसन गुलामअली बाबा शीबट यांचे कायदेशीर वारसदार अ. श्रीमती फातिमाबाई सय्यद नुसूल हसन गुलामअली बाबा साबेब ब. श्री. सय्यद मुस्तफा हुसेन क. सय्यद त्रियाजल हसन ड. अफिका सय्यद ई. मास्का शेख फ. हसिना सय्यद ग. झुल्फा काशी-जमीन मालक १.६७९, इस्लामिया मस्जिद, पवानी शंकर रोड, दादर (प.), मुंबई-४०००२८.  
२. ये. उमातीया कन्स्ट्रक्शन-डेव्हलपर्स २४९, समर्थ नगर, मजासबाडी, गुंफा रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई-४०००६०.  
३. श्री. निजलनाथ प्रतापसी व इतर. फिकायती इमारत, पाथर्डी स्ट्रीट, मुंबई-४००००३. ....प्रतिवादी

जाहीर सूचना  
१) सूचना देण्यात येत आहे की, महाराष्ट्र मालकीय सदनिका (बांकाभंग, विक्री, व्यवस्थापन व हस्तान्तरणाच्या प्रदर्शने अधिनियम) कायदा, १९६३ च्या कलम ११ आणि लागू असलेल्या नियमांतर्गत नर नरदर केल्या प्रतीवादी यांच्या विधीयत अर्जदारांवरील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.  
२) अर्जदारांनी विनंती केलेली आहे की, प्लॉट क्र.२४४, सीटीएस क्र.४४, ४४/१ ते ११, क्षेत्रफळ १६२० चौ.याईस, मजास माग, गुंफा रोड, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई उपनगर येथील भाडेपट्टी धारणाधिकारारच्या हस्तांतर आणि हक्काचे येथील जमिनीचे अधिहस्तान्कन अर्जदार सोसायटीच्या नावे मान्य करावे.  
३) वरील प्रकरणाची सुनावणी २१.०९.२०२० रोजी दु.१.३० वा. निश्चित करण्यात आलेली आहे.  
४) प्रवर्तक/प्रतिवादी आणि त्यांचे कायदेशीर वारसदार, काही असल्यास, किंवा कोणा व्यक्तिस/प्राधिकारणा कोणतेही आक्षेप सादर करावयाचे असल्यास त्यांनी वरील प्रकरणाबाबत त्यांचे आक्षेप/दावा/मागणील पृच्छय ते सादर कर इच्छित असल्यास कोणत्याही दरमनावे चांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या सक्षम २१.०९.२०२० रोजी दु.१.३० वा. व्यक्तिसः उपस्थित राहून किंवा अधिकाृत प्रतिवादी मार्फत उपस्थित राहावे आणि अर्जदारांना विनंती आहे की, जर इच्छुक हक्कांनी काही सादर केल्यास त्यांनी उपस्थित राहून सेधी प्रतिवाद दिनांक २१.०९.२०२० रोजी दु.१.३० वा. संकल्पित करावा.  
५) जर कोणी व्यक्ती/इच्छुक हक्कार उपस्थित राहून सदर सूचनांवरी आक्षेपक प्रमाणे लेखी प्रतिवाद सादर करणारास कसुवासर उरल्यास त्यांच्या वैकडेनले प्रकरण/अर्जांवरील प्रसंचा निकाल दिला जाईल आणि ज्या मालमतेकरिता वेचनपत्र/जाहीरनामा/आदेश किंवा सोसायटी नोंदीकरणाकरिता निर्देशन मान्य करण्यात येणार आहे त्या विरोधात अशा व्यक्तिसा कोणातही दावा, आक्षेप किंवा मागणी विचारात घेतली जाणार नाही आणि अर्जदारांना मान्यता दिली जाईल किंवा सदर इच्छुक हक्कारांच्या विरोधात कोणातही आदेश/प्रमाणपत्र/न्याय दिला जाईल आणि प्रकरणाची सुनावणी होऊन एकदली निर्णय दिला जाईल.

आदेशान्वये  
जिल्हा उपनिबंधक  
एमओएफए, १९६३ चे कलम ५ए अन्वये  
सहकारी संस्था, मुंबई शहर (३)  
सक्षम प्राधिकारी

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, मुंबई शहर (३) सक्षम अधिकारी  
महाराष्ट्र मालकीय सदनिका कायदा, १९६३ चे कलम ५ए अन्वये महाडा इमारत, तळमजला, खोली क्र.६९, वाटे (पूर्व), मुंबई-४०००५९.

**PUBLIC NOTICE**  
Notice is hereby given that Smt. Kapila Jayantilal Sanghavi alias Sanghavi and Mr. Jayantilal Harjivandas Sanghavi (alias Sanghavi) were our members in respect of Flat No. A-403 on 4th floor in the society having below mentioned address (herein after called as "said flat") and Mr. Jayantilal Harjivandas Sanghavi (alias Sanghavi) died on 13/02/1997 without making any nomination. On application by legal heir being wife of the said deceased member, Smt. Kapila Jayantilal Sanghavi has been admitted on 03/08/2016 as the member of our society and she became 100% owner in respect of said flat and said member, Smt. Kapila Jayantilal Sanghavi alias Sanghavi (Seller therein) along with 01, Mr. Parag Jayantilal Sanghavi alias Sanghavi, 02, Mr. Amit Jayantilal Sanghavi alias Sanghavi and 03, Mr. Jignesh Jayantilal Sanghavi alias Sanghavi (Confirming Parties), being all legal heirs of the said deceased member, had sold said flat to Mrs. Sonal Sachin Bhadreshwara and Mr. Sachin V. Bhadreshwara (Purchasers therein, Herein after called as present member) by Agreement for Sale executed on 23/08/2019 and registered under Serial No. BIL १/8587/2019 and society has transferred the said flat and share in favour of said purchaser on 05/11/2019 on application of membership by them. All persons, having any right, title, interest, benefit, claim or demand of any nature in or to the said flat or any part/s thereof, by way of sale, exchange, gift, lease, tenancy, license, mortgage charge, lien, trust, inheritance, bequest, easement, possession, cultivation, occupation, maintenance, memorandum of understanding, development rights, agreement to sell or otherwise howsoever are required to make the same known in writing, together with documentary proof in support thereof, to the undersigned, at below mentioned address within a period of fifteen days from the date hereof, otherwise it shall be deemed that all such persons have surrendered and abandoned all their claims, rights, interest, and title of any and all nature in the said flat and are left with no claim, right, title or interest of any nature in the said flat and thus the said members have been admitted and marketable subject to any encumbrance, charge or liability of any kind whatsoever and that the entire said flat / property is free and marketable and every part thereof.  
Hon. Secretary,  
Shree Neelam Co-operative Housing Society Ltd.,  
Shantilal Mody Cross Road No: 02,  
Iraniwadi, Kandivali - 400067

Place: Mumbai  
Date: 10/09/2020

परिशिष्ट क्रमांक १६ क  
उपविधी क्रमांक ३५ अन्वये  
नोटीस  
वरील कोव्हेलत सोसा यंत्रणेची गुणिगणी संस्था प्राविणित्-कायलीय प्लॉट २, ए. निगर, बंगला नगर विहार, भाजल सगर, कोकरी, वाडा पूर्व मुंबई-४०००१९, न.पू. क्र. ५६४४ फेकी व इतर, अर्ध व संपन्न खातलीय हिरेत्या विस्थापन व माहिती प्रमाणे सधन समावर्धनाच्या नावे या संस्थेचे समावर्धन अस्तू त्याच्या मूल्यावधान त्यांच्या खातलीय वारसांनी त्यांच्या नावे समावर्धन (सदनिका) हस्तान्तरित कराव व संस्थेचे समावर्धन बळन पेणारकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मर्याद समावर्धना महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायदा १९६० निगर १९६९ उपविधीयतले तरतुदीअनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली नाही, अर्ज केल्या खालिल वास्तवसंगतिकिक इतर कोणीही मूळ स्वतः समावर्धन वारसदार अस्तूत्यास निगर वारसदारानाबत इतर कायदेशीर वारसदारयांचे काही हस्तांतर असल्यास अशा वारसदारांनी तसेच सदर समावर्धनकर्त्यांवर (सदनिकेचा) कोणत्याही प्रकारचा दावा, किंवा संपन्न किंवा कोणीही व्यक्तीचा कायदेशीर दावा असल्यास अशा व्यक्ती किंवा संपन्ना वर जाहिरात प्रिस्ट्ट झाल्यापासून ५ दिवसांन आत वरील संस्थेचे संचिव यांच्याची पुढी सूचना व वेळ बळन प्रस्ताव कायदेशीर मूळ कर्तव्यपत्र व गुणवत्तयास कारालनीय केलेल सुवाती २ ते ६ या वेळेस त्याकडे सादर करा. विहित सुवाती कोणत्याही कोणत्याही प्रकारचे आक्षेप व अस्तूत्यास कारालनीय वारसदार सधन अर्ज केलेले अर्धवर्धन त्या समावर्धनाच्या समावर्धन (सदनिकेचे) कायदेशीर वारसदार आहे, असे समजून संस्था अशा अर्जांवर व्यक्तीचा नावे त्या स्वतः समावर्धनाचे भाग व संस्थेतील समावर्धन (सदनिका) हस्तान्तरित करणे, व कायदेशीर वारसांमधील संचिधित प्रस्ताविके करालनीयकडे निरवस्त करेल. त्यानंतर कोणत्याही कोणत्याही प्रकारचे अर्ज कायदेशीर मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर मागणी करणारी व्यक्तीद्वारा कायदेशीर कारकिर्दी मंडळाची अमणार नाही. पय्यत समावर्धन सदस्य व सदनिकाधारक व त्यांची अर्जदार वारसदाराचे सूची.

अ. नं.	माग्यत समावर्धनाचे नाव	अनु.	वारसदाराचे नाव
१	श्री अमृदुत अतील रावेशाह इनामदार सदनिका क्र. ५०४, सदनिका क्र. ५०५, इमारत क्र. ३/ए, न.पू. क्र. ५६४४ फेकी व इतर	१	श्रीमती सुवर्णीक अमृदुत अतील रावेशाह सदनिका क्र. ५०४, इमारत क्र. ३/ए, न.पू. क्र. ५६४४ फेकी व इतर

फार बसेस सहकारी गुणिगणी संस्था निर्माण  
सही/- सही /- सही /-  
चेअसम / संचिव / चबिनदार

**SBIL** **दी स्टॅंडर्ड बॅंकीज लिमिटेड**  
CIN:L65990MH1945PLC004455  
नोंदणीकृत कार्यालय: हस्तम कोर्ट, पोहारा हॉस्पिटल कॉम्प्लेक्स, डॉ. ए.बी.रोड, बवडी, मुंबई, महाराष्ट्र, भारत-४०००३०. दूर. क्र. ०२२-२४९१९५०७, ०२२-२४९१९५६९, वेबसाईट: www.standardbatteries.co.in  
ई-मेल: standardbatteries\_123@yahoo.co.in  
सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तान्तरण पुस्तक बंद करणे  
कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२० रोजी सक. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीडीओ)/अन्य दूरकश्राव्य माध्यमांनी (ऑप्लीय्ग) होणाऱ्या कंपनीच्या ७३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त (एजीएम) सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० ते सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तान्तरण पुस्तक बंद ठेवण्यात येईल. पाठ सदस्यांचे एजीएमची सूचना ४ सप्टेंबर, २०२० रोजी पाठविण्यात आली आहे आणि वृत्तपत्रात ५ सप्टेंबर, २०२० रोजी प्रकाशित करण्यात आली आहे.  
संचालक मंडळाच्या आदेशान्वये  
धुपेंद्र एन. शाह  
कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई  
दिनांक: ०८.०९.२०२०

**PITTEE**  
व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेड  
CIN:L65990MH1982PLC027052  
नोंदणीकृत कार्यालय: ९वा फ्लोर, वैभव चॅम्बर, इन्कमटॅन्स समोर, वांटे-कुर्ला कॉम्प्लेक्स, कुर्ला (पु.), मुंबई-४०००१९. दूर. क्र.०२२-४२४०६२६०.  
E-mail:vel@pittiegroupp.com, Web:www.victoriaenterprises.co.in  
सूचना  
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ४७ सहावाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन् २०१५ चे नियम ३३ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात मंडळावर, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.४.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहारकारिता व्यापार खिडकी दि. १ जुलै, २०२० पासून ठेवण्यात येईल आणि मंडळावर, १५ सप्टेंबर, २०२० रोजी ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तास बंद ठेवण्यात येईल.  
सदर सूचना कंपनीच्या www.victoriaenterprises.co.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.  
व्हिक्टोरिया एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता  
सही /- हिमा शाह  
कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

**Waaree Technologies Limited**  
(Formerly known as H K Trade International Limited)  
CIN: L31100MH2013PLC244911  
Address: 602, Western Edge I, Western Express Highway, Borivali, East, Mumbai, Maharashtra, 400066  
Tel: 022-22676700, Email: info@hktrade.in; Website: www.hktrade.in

**NOTICE OF 07<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION**  
Notice is hereby given that the 07<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 30, 2020 at 3.30 p.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice convening the AGM. Members will be able to attend and participate in the AGM through VC/OAVM facility only.  
The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the provisions of Circulars dated May 05, 2020, April 13, 2020 and April 08, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and circular dated May 12, 2020 issued by SEBI.  
In compliance with the circulars as detailed above, Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 has been sent by September 08, 2020 only through electronic mode to those members of the Company whose email addresses are registered with the Company/ Depository Participant(s) (RTA). The Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2019-2020 is also available on the Company's website at [www.hktrade.in](http://www.hktrade.in) and on the websites of the BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).  
The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the Members from the date of circulation of the Notice of AGM up to the date of AGM and will also be available for inspection during the AGM. Members seeking to inspect such documents can send an email to [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in).  
**MANNER OF REGISTRATION OF EMAIL ADDRESSES**  
Members who have not yet registered their email addresses and phone number are requested to follow the process mentioned below:  
a. Members holding shares in physical mode are requested to update their email addresses and phone number by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA)/Company at [sharexindia@vsnl.com](mailto:sharexindia@vsnl.com) and [info@hktrade.in](mailto:info@hktrade.in) respectively, along with the copy of the signed request letter mentioning the name, folio no., address of the Member, self-attested copy of the PAN card and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Bank Statement, Election Identity Card, Passport, Aadhar Card) in support of the address of the Member.  
b. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses and phone number with the relevant Depository Participants.  
**BOOK CLOSURE**  
Notice is further given pursuant to Section 91 of the Act read with Rules made thereunder and Listing Regulations that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from September 25, 2020 to September 30, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.  
**E-VOTING**  
In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the Listing Regulations, Members have been provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using an electronic voting system (remote e-Voting). The Company has engaged the services of CDSL for providing facility for remote e-Voting, participation in the AGM through VC/OAVM and voting at the AGM. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on September 23, 2020 ("cut-off date").  
The manner of remote e-Voting and voting at the AGM by the Members holding shares in the dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of AGM.  
The remote e-Voting commences on September 26, 2020 at 9.00 a.m. (IST) and ends on September 29, 2020 at 5.00 p.m. (IST). Members may cast their votes electronically during this period. The remote e-Voting shall be disabled by CDSL thereafter. Those members, who shall be present in the AGM through VC/ OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting at the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.  
The Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/ OAVM but shall not be entitled to cast their votes again.  
Any person who becomes a member of the Company after dispatch of Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. September 23, 2020 may obtain the User ID and password by sending a request to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or [sharexindia@vsnl.com](mailto:sharexindia@vsnl.com). However, if the member is already registered with CDSL for e-Voting then he can use the existing user ID and Password for casting the vote through e-Voting.  
In case of any queries/grievances relating to remote e-Voting or e-Voting at the AGM, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual for Members available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com), under help desk section or contact Mr. Rakshit Dahi, Manager, (CDSL) or send an email to [helpdesk.evoting@cdsindia.com](mailto:helpdesk.evoting@cdsindia.com) or call 1800225533.

By Order of the Board of Directors  
**Waaree Technologies Limited**  
(Formerly known as H K Trade International Limited)  
Sd/-  
Kirit Chimanlal Doshi  
Managing Director  
DIN: 00211972  
Date: September 09, 2020  
Place: Mumbai

**STARLOG ENTERPRISES LIMITED**  
CIN: L63010MH1983PLC031578  
Registered Office: 141, Jolly Maker Chambers III, 14th Floor, Nariman Point, Mumbai - 400021. T: +91-22-6656 3000 Fax: +91-22-2368 7015  
Email: [hq@starlog.in](mailto:hq@starlog.in) Web: [www.starlog.in](http://www.starlog.in)  
**NOTICE**  
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that Meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, September 15, 2020 at 04.30 P.M. inter-alia, to consider and approve the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2020.  
The above information is also available on the Company's website: [www.starlog.in](http://www.starlog.in) and on the website of the stock exchange www.bseindia.com  
For Starlog Enterprises Limited  
Sd/-  
Nachiket Sohani  
Company Secretary  
Place : Mumbai  
Date : September 09, 2020

**कर्नावती फायनान्स लिमिटेड**  
नोंदणीकृत कार्यालय: ७०५, पाप डिंगण रोड, क्रोमाच्या वर, न्यू इन्डिपन्डी मॉलबजवळ, लिंक रोड, मायाड (प.), मुंबई-४०००५८.  
काँपोट कार्यालय: ब्रज इमारत, ५वा मजला, हॉटेल प्रिमेडियम समोर, भुमी प्रेमनजवळ, लिमडा लेन, जामनगर-३६१००१, फोन: ९१-२८८-२६९३०४२, फॅक्स: ९१-२८८-२६०७७५९, सेबी: ९१-२२-२८८०११११, सीआयएन: एल६९१७०एमएव१४८४पीएलसी०३७४४  
ई-मेल: [karnavatifinance@gmail.com](mailto:karnavatifinance@gmail.com), वेबसाईट: [www.karnavatifinance.com](http://www.karnavatifinance.com)  
बॉर्ड मीटिंगची सूचना  
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ४७ सहावाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ चा नियम ३३ नुसार ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद देण्यात येणे याकरिता कंपनीचे काँपोट कार्यालय: ब्रज इमारत, ५वा मजला, हॉटेल प्रिमेडियम समोर, भुमी प्रेम नजवळ, लिमडा लेन, जामनगर-३६१००१ येथे मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.३० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.  
सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ च्या तरतुदीनुसार आणि आतील प्रक्रियेचा सांकेतांक (कोड) व कंपनीद्वारे कंपनीचे प्रतिभूतीमधील व्यवहारकारिता कंपनीची व्यापार खिडकी दि. १ जुलै, २०२० रोजीचे आग्ने फर्मसटॉपस बुधवार, १ जुलै, २०२० पासून कंपनीचे वित्तीय निष्कर्ष घोषित झाल्यानंतर ४८ तास बंद ठेवण्यात येईल.  
अधिनिगम ४७ नुसार सादर सूचना कंपनीच्या [www.karnavatifinance.com](http://www.karnavatifinance.com) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या स्टॉक एक्सचेंजच्या सी बीएसई लिमिटेड ([www.bseindia.com](http://www.bseindia.com)) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

**कर्नावती फायनान्स लिमिटेडकरिता**  
सही /- रमण गोडबारीया  
पुणेवर्ध संचालक  
ठिकाण : जामनगर  
दिनांक : ०८.०९.२०२०  
नोंदणीकृत कार्यालय: ४०४, देवपलासा, ६८, एस.व्ही.रोड, अंघेरी (प), मुंबई-४०००५८.  
दूरध्वनी: +९१-२२-४२२३३३३३३ फॅक्स: +९१-२२-४२२३३३००  
ई-मेल: [info@zodiacventures.in](mailto:info@zodiacventures.in)  
वेबसाईट: [www.zodiacventures.in](http://www.zodiacventures.in)  
सीआयएन: एल४४४२०१एसएव१९८४पीएलसी०३२९२३  
**सूचना**  
सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अॅण्ड डिस्कलोजर रिक्वायर्मॅन्ट्स) रेग्युलेशन् २०१५ च्या नियम ४७ सहावाचिता २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिशिक्त वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ४०४, देवपलासा, ६८, एस.व्ही.रोड, अंघेरी (प), मुंबई-४०००५८ येथे मंगळवार, १५ सप्टेंबर, २०२० रोजी संध्या.५.०० वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.  
सदर सूचना कंपनीच्या [www.zodiacventures.in](http://www.zodiacventures.in) वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या [www.bseindia.com](http://www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.  
यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहावाचिता कंपनीचे सभाभागीतील व्यवहारकारिता व्यापार खिडकी आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेतांकानुसार कंपनीचे संचालक व परिचर (विहित) कर्माची यांच्याकरिता १ एप्रिल, २०२० पासून ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्षनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात येईल.  
झोडिअक व्हेन्चर्स लिमिटेडकरिता  
सही /- जिमिंत शाह  
व्यवस्थापकीय संचालक  
ठिकाण: मुंबई  
दिनांक: ०९.०९.२०२०

**quant** **quant Mutual Fund**  
Registered Office: 6<sup>th</sup> Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.  
Tel.: +91 22 6295 5000 E-mail: [help.mf@quant.in](mailto:help.mf@quant.in) Website: [www.quantmutual.com](http://www.quantmutual.com)  
**NOTICE CUM ADDENDUM NO. 15/2020**  
**Introduction of new Plans for the Treatment of Unclaimed Redemption and Unclaimed Dividend Amounts:**  
Investors/unit holders are advised to take note that, pursuant to SEBI Circular reference No. SEBI/HO/IMD/DF/2016/37 dated February 25, 2016 on treatment of unclaimed redemption and dividend amounts, quant Capital Trustee Ltd., the Trustee to quant Mutual Fund ("the Fund"), has approved the introduction of following separate plans under Liquid Fund (LqF), an Open-End Liquid scheme of quant Mutual Fund to deploy the unclaimed redemption and dividend amounts:  

Plan Name	Date of Introduction
Unclaimed Redemption Plan - Growth Option	September 14, 2020
Unclaimed Dividend Plan - Growth Option	After completion of three years from the date of introduction of Unclaimed Redemption Plan
Unclaimed Redemption Investor Education Plan - Growth Option	After completion of three years from the date of introduction of Unclaimed Redemption Plan
Unclaimed Dividend Investor Education Plan - Growth Option	After completion of three years from the date of introduction of Unclaimed Dividend Plan

  
Unclaimed Amount Plan(s) are launched for the limited purpose of deployment of unclaimed redemption and dividend amounts of the investors and will not be available for regular investments by investors or switches from existing plans / schemes of the Fund.  
Unclaimed redemption/dividend amounts of investors of the Fund as on July 31, 2020 (irrespective of original expiry date of payment instruments) will be deployed under the respective Unclaimed Amount Plan(s) - Below 3 Years on the Effective Date. Subsequently, redemption / dividend amounts remaining unclaimed based on expiry of payment instruments will be identified on a monthly basis and amounts of unclaimed redemption/dividend would be deployed in the respective Unclaimed Amount Plan(s).  
**Scheme Characteristics:**  
The characteristics such as investment objective, asset allocation pattern, investment strategy, risk factors, portfolio, face value and terms and conditions for Unclaimed Amount Plan(s) will be same as the existing plans of the Scheme except for the following: